

Off Nagar Road, Pune 411014, India. Tel: +91 (20) 6607 4000, 27004000 Fax: +91 (20) 6605 7888, CIN: L72200PN1963PLC012621

Date: January 2, 2019

BSE Limited

Corporate Service Department, 01st Floor, P. J. Towers, Dalal Street, Mumbai 400 001

Fax: (022) 2272 2039/2272 3121

Scrip ID: ZENSARTECH

Scrip Code: 504067

Dear Sir/Madam,

The National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, 05th floor, Plot No. C/1, 'G' block, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai 400 051

Fax: (022) 2659 8237/2659 8238

Symbol: ZENSARTECH

Series: EQ

Subject: Newspaper Publication for Intimation of Board Meeting and Trading Window Closure

Please find enclosed herewith copies of newspaper advertisements for intimation of Board Meeting and Trading Window Closure published in Financial Express (all editions) and Loksatta (Pune edition).

This information will also be hosted on the website of the Company at www.zensar.com

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For Zensar Technologies Limited

Company Secretary

Encl. as above

Gauray Tongia



FINANCIAL EXPRESS

Sensex tanks 304 pts, but closes the year on a high

PRESS TRUST OF INDIA Mumbai, December 31

THE SENSEX SLUMPED 304 points on the last trading session of 2019, dragged by losses index-heavyweights Reliance Industries, HDFC twins, ICICI Bank and TCS.

After swinging over 423 points intra-day, the 30-share BSE index ended down by 304.26 points, or 0.73%, at 41,253.74. The broader NSE Nifty closed 87.40 points, or 0.71%, down at 12,168.45.

Despite ending on a weak note in the session, Sensex skyrocketed 5,185.41 points or 14.37% and the Nifty soared 1,305.90 points or 12.02% during the entire year.

On an annual basis, investors wealth soared by over ₹11 lakh crore in 2019, helped by the stupendous rally in the stock market.

Signing off 2019, the mar-



ket capitalisation (m-cap) of BSE-listed companies rose by ₹11,05,395.78 crore to ₹1,55,53,861.47 crore.

Rusmik Oza, senior VP (head of fundamental research - PCG), Kotak Securities, said, "CY19 has seen a broad-based rally across all regions wherein Indian equities underperformed most of the developed markets and few of the emerging markets. The polarisation seen in CY18 continued in

CY19 with only a handful of

Tech Mahindra Intra-day on BSE (₹), Dec 31 780 781 760

stocks contributing to the returns in Nifty-50."

"In CY19, India has attracted \$14.3 billion from FPIs and \$7.5 billion from local mutual funds. We expect FPI flows could remain positive in CY20 and SIP flows to remain sticky with annualized run rate of \$14-15 billion," Oza said.

On the last trading day of 2019, Tech Mahindra was the top loser in the Sensex pack, shedding 2.51%, followed by Bajaj Auto, RIL, Hero MotoCorp, IndusInd Bank, M&M, HDFC and TCS. On the other hand, NTPC, Sun Pharma, ONGC, PowerGrid and UltraTech Cement were among the gainers.

During the day, BSE energy, telecom, auto, teck, IT and finance indices ended up to 1.20% lower, while BSE power, realty and metal indices rose up to 0.83%. Vinod Nair, head of

research at Geojit Financial Services, said: "Market witnessed thin trade on the last trading day of the year with investors shying away from taking fresh position on concerns that the government will breach its fiscal deficit target." The market is currently witnessing a navigation of fund flow from large cap to midcaps in expectation of government policies and positive global environment which will support the investor sentiment, he observed.

Hero Insurance fined ₹2.18 cr for MISP guideline non-compliance

FE BUREAU Mumbai, December 31

THE INSURANCE REGULA-TORY and Development Authority of India (Irdai) has imposed a penalty of ₹2.18 crore on Hero Insurance Broking India (HIBIL) as it failed to comply with the Motor Insurance Service Provider (MISP) guidelines. In its order, the insurance regulator also said insurance intermediaries have created a panel of insurers which is in

violation of the guidelines on

the MISP. "Authority circular of January 11, 2018 reiterated that with the commission/remuneration levels for the insurance intermediaries and MISP being stipulated, the creation of a panel of insurers is restrictive, which can lead to undesirable market practices. Therefore, to remove misgivings in the minds of the stakeholders, the authority clarified that neither the insurance broker nor the MISP can create such a panel of insurer for selling motor insurance policies," the Irdai order said. HIBIL admitted to creating a panel of four general insurers out of a total of 25 general insurers and have violated MISP guidelines.

The Irdai also received complaints from some general insurance agents associations regarding the apparent conflict of interest in the role of MISP in selling insurance policies and servicing and repairing motor vehicles under the insurance policies sold by it, high claims ratio

भारतीय बीचा विविधासक और विकास पार्विकास LO HARRY INSURANCE REGULATORY AND INDIA DEVELOPMENT AUTHORITY OF INDIA

under the MISP channel, extra payments made to MISP by insurers and disparity of treatment to agents, etc.

Hero Insurance Brokers is one of the biggest insurance brokers covering two-wheelers in the country. "It carries in its name the name of being one of the largest 2-wheeler manufacturers in the country. Therefore, as one of the top brokers in the two-wheeler insurance broking segment, HIBIL is a

leader in its field. This places tremendous responsibility on HIBIL as it is held as the torch bearer of the broking profession. In light of such expectations, HIBIL was expected to act diligently and with utmost care and responsibility. Unfortunately, HIBIL failed in complying with the MISP guidelines which had been created to protect the interest of policyholders and other stakeholders," said the Irdai order.

infoedge

INFO EDGE (INDIA) LIMITED

CIN: L74899DL1995PLC068021 | Regd. Office: GF-12A, 94, Meghdoot Building, Nehru Place, New Delhi-19

Corp. Office: B-8, Sector-132, Noida-201304 (Uttar Pradesh) | Tel: 0120-3082000; Fax: 0120-3082095

Web: http://www.infoedge.in/; email: investors@naukri.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure

Requirements) Regulations, 2015 (LODR), that a Meeting of the Board of Directors of the Company

will be held on Wednesday, February 12, 2020 at the Corporate office of the Company or at such

other address as may be decided by the Board of Directors, to inter-alia, consider and approve the

Unaudited Standalone & Consolidated Financial Results of the Company for the Quarter & Nine

In accordance with Regulation 46(2) and 47(2) of LODR, the details of the said Meeting are also

available on website of the Company viz. http://www.infoedge.in/ and on the website of Stock

months ended December 31, 2019, subject to a limited review by the Statutory Auditors.

Exchanges at http://www.bseindia.com/ and at http://www.nseindia.com/.

SOLITAIRE PRICE INDEX 0.49%↓ 1" January, 2020 0.26%1 SOLITAIRES ide Standard & Transparent Pricing since 2006 *This is an average of Divine Solitaires Price List Call: 022-66264800 | www.divinesolitaires.com

Eight firms to list ₹35,585-cr CPs on BSE

The BSE on Tuesday said eight companies have filed applications with the bourse to list their commercial papers for a total issue size of ₹35,585 crore. The firms are Reliance Jio Infocomm, Bajaj Housing Fin, Redington, ICICI Securities, Motilal Oswal Fin Services, Hinduja Leyland Fin, CEAT and ICICI Home Finance.

Investors richer by ₹11 lakh cr as stock markets rally in 2019



PRESS TRUST OF INDIA New Delhi, December 31

INVESTORS BECAME RICHER by over ₹11 lakh crore in 2019, helped by a stupendous rally in the stock market where the benchmark Sensex clocked over 14% gains on an

annual basis. As the Indian equities signed off 2019 on a remarkable note, the market capitalisation (m-cap) of BSE-listed companies rose by ₹11,05,363.35 crore to ₹1,55,53,829.04 crore.

"The year 2019 was definitely an eventful one for the markets as a number of crucial events unfolded on both global as well as domestic front. The global growth outlook turned positive, led by US Fed dovish stance and easing trade tensions between the US and China. On the domestic front, while worries persist on growth revival, the recent government measures have increased hopes of a faster recovery. Overall, it has been a good year for Indian equities despite the slump in domestic growth," Ajit Mishra, vice-president - research,

Religare Broking, said. About major takeaways for markets this year, Mishra said the year has been quite peculiar for India, as on one hand growth continued to slump, but the stock market rose to new highs. This is due to outperformance of select heavy-

weight stocks that remained

least affected by the on-going

slowdown. "Therefore, the major takeaway is that in times like these where overall growth is struggling but global markets are buoyant, it is better to stick to quality names that has remained unaffected by the slowdown,"he said.

In 2018, the Sensex had risen 2,011 points, or 5.9%. The market capitalisation (m-cap) of the BSE-listed companies had slumped by ₹7,25,401.31 crore to ₹1,44,48,465.69 crore last year.

"There has been a clear divide in the economy and markets this year that has prevailed in many markets, including India. We expect the divide between Indian equities and economy to continue in CY20 because there may not be a quick recovery in the economy, but the market may do relatively better on account of strong earnings favourable tax changes," Rusmik Oza, senior VP (head of fundamental research - PCG), Kotak Securities, said.

Markets achieved big milestones this year, with the BSE Sensex crossing the historic 40,000 mark while the broader NSE Nifty conquered 12,000 level.

The Sensex zoomed to its record peak of 41,809.96 on December 20 this year. Reliance Industries is the

JULLUNDUR MOTOR AGENCY (DELHI) LIMITED

CIN: L35999HR1998PLC033943 Regd. Office: 458-1/16, Sohna Road, Opp. New Court, Gurugram - 122001, HR, INDIA Ph. No.: 0124-3019210, 211, Website: www.jmaindia.com Email: info@jmaindia.com NOTICE TO THE EQUITY SHAREHOLDERS

Sub: Transfer of equity shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF)

Pursuant to the provisions of Section 124 of the Companies Act, 2013 read along with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("IEPF Rules") notified by the Ministry of Corporate Affairs ("MCA") on 28th February, 2017, the Company is required to transfer all shares in respect of which dividend has not been paid or claimed by the shareholders for seven consecutive years or more in the name of Investor Education and Protection Fund Suspense Account (*IEPF Suspense Account") maintained with Depository Participant by the Investor Education and Protection Fund Authority ("IEPF Authority").

Adhering to the various requirements set out in the Rules, the Company is communicating individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to the DEMAT Account of the IEPF Authority, at their latest available address registered with the Company and has uploaded full details of such shareholders and shares due for transfer to the DEMAT Account of the IEPF Authority on its website at www.jmaindia.com and/or follow the link http://jmaindia.com/download/List-of-Shareholders-Identified-for-Transferof-Their-Shares-to-The-IEPF-Authority-FY-2012-13.pdf

in case the Company does not receive any communication from the concerned shareholders by 01st March, 2020 or such other date as may be extended, the Company shall, with a view to complying with the requirements set out in IEPF Rules, transfer the shares to the DEMAT Account of the IEPF Authority by the due date as stipulated in IEPF Rules, without any further notice as per procedure stipulated in IEPF Rules which are as under

In case shares held in physical form: by issuance of duplicate share certificate(s) and thereafter by informing the depository by way of corporate action to convert the duplicate share certificate into DEMAT form and transfer in favour of the IEPF Authority.

In case shares are held in demat mode: by informing the depository by way of corporate action, where the shareholders have their accounts for transfer of the shares in favour of the IEPF Authority. The Concerned shareholders may note that, upon such transfer, they can claim the said

share(s) along with the dividend(s) from IEPF Authority after following the procedure prescribed under IEPF Rules. No claim shall, however, lie against the Company in respect of the said unclaimed dividends and the shares transferred as above. For any queries on the subject matter, you may write/contact to the Company's Registrar and Share Transfer Agent, M/s MAS Services Limited T-34, 2nd Floor, Okhla Industrial

Area, Phase II, New Delhi 110 020, Phone: 011-26387281/82/83, Fax: 011-26387384, Email: info@masserv.com and/or to the Company at abovementioned registered office or info@jmaindia.com.

> By Order of the Board of Directors of Jullundur Motor Agency (Delhi) Limited

Company Secretary & Compliance Officer

Place: Gurugram Date: 31st December, 2019 CS Ramkesh Pal

Place: Hyderabad

country's most-valued firm with market valuation of ₹12,365 crore. ₹9,59,818.81 crore.

ranking of companies based on their valuation, followed by HDFC Bank, HDFC and HUL in the top five list.

In November, Reliance Industries became the first Indian company to hit the ₹10 lakh-crore market valuation

This year, a total of 16 markets."

main-board IPOs mopped up

About the next year, Oza TCS comes second in the said, "High expectations from the Budget could lead to a good start for Indian equities in 2020. To address the global slowdown, we expect central banks in the developed nations to follow a loose monetary policy in CY20. This could provide ample liquidity and scope for further flows into emerging



Zensar Technologies Ltd.

CIN L72200PN1963PLC012621 Registered Office: Zensar Knowledge Park, Plot#4, MIDC, Kharadi,

Off Nagar Road, Pune - 411014, Maharashtra, India Tel. No.: +91 20 6607 4000 | Fax No.: +91 20 6605 7888 E-mail: investor@zensar.com | Website: www.zensar.com

NOTICE

Notice is hereby given pursuant to Regulation 47(1) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that, a meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on January 23, 2020 at Mumbai, inter alia, to consider and approve Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months ending December 31, 2019 and to consider a proposal for payment of Interim Dividend for the Financial Year 2019-20.

Further, pursuant to the SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 and underlying Code of the Company, the Trading Window for dealing in the securities of the Company will be closed with effect from January 1, 2020 until 48 hours, post announcement of Outcome of the Board Meeting, unless communicated otherwise.

The said Notice may be accessed on the Company's website www.zensar.com and also on the website of the stock exchanges at www.bseindia.com and www.nseindia.com.

For Zensar Technologies Limited

Gauray Tongia

Place: Pune Date: December 31, 2019 Company Secretary



HERITAGE FOODS LIMITED

(AN ISO 22000 COMPANY) CIN: L15209TG1992PLC014332

Regd. Office: # 6-3-541/C, Panjagutta, Hyderabad-500082, Telangana, India Tel: +91-40-23391221/2, Fax: +91-40-23318090 E-mail: hfl@heritagefoods.in, Visit us at: www.heritagefoods.in

NOTICE

Pursuant to Regulations 29(1)(a), Regulation 33(1) and Regulation 47(1)(a) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Notice is hereby given that meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Thursday, January 30, 2020 at the registered office of the Company at Hyderabad, to transact the following business apart from the other items as per the agenda:

- To Consider, approve and take on record the Un-Audited Standalone Financial Results for the Quarter and Nine months ending on December 31, 2019
- To Consider, approve and take on record the Un-Audited Consolidated Financial Results for the Quarter and Nine months ending on December 31, 2019
- Limited Review Report of the Statutory Auditors of the Company on the Un-Audited Financial Results (Standalone as well as Consolidated) for the Quarter and Nine months ending on December 31, 2019.

Further, as per the Company's Code of Conduct for prevention of Insider Trading formed under SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations, 2015 (as amended), the Trading Window for dealing in the equity shares of the Company by Designated persons and their immediate relatives shall be closed from January 1, 2020 till 48 (Forty-Eight) hours after declaration of the Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine-months ended December 31, 2019 (both days inclusive).

The notice of the said Board Meeting is also available on the website of the Company at www.heritagefoods.in as well as on the website of National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com

For Heritage Foods Limited

Umakanta Barik Company Secretary Date: 31.12.2019 M. No: FCS-6317

BOI AXA Mutual Fund (Investment Manager: BOI AXA Investment Managers Private Limited)

Place: Noida

Date: December 31, 2019

Registered Office: B/204, Tower 1, Peninsula Corporate Park,

Ganpatrao Kadam Marg, Lower Parel, Mumbai 400013

CIN: U65900MH2007FTC173079



SVP-Secretarial & Company Secretary

Mutual Fund

For Info Edge (India) Ltd

NOTICE-CUM-ADDENDUM NO. 9/2019-20

NOTICE-CUM-ADDENDUM TO THE SCHEME INFORMATION DOCUMENTS ("SIDs") AND KEY INFORMATION MEMORANDA ("KIMs") AND STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION ("SAI") OF BOI AXA MUTUAL FUND ("FUND").

A. Change in the name of the Registrar and Transfer Agent ("RTA") of the Fund

NOTICE is hereby given to the unitholders of the schemes of the Fund about the change in the name of the RTA of the Fund from "Karvy Fintech Private Limited" to "KFin Technologies Private Limited" with effect from December 5, 2019.

Accordingly, SAI, SID and KIM of all the Schemes of the Fund stand amended suitably to reflect the change as stated above.

B. Change in address of Investor Service Centers (ISCs) of KFin Technologies Private Limited

Investors are requested to note the following change in address of ISCs of KFin Technologies Private Limited (KFintech Pvt. Ltd), Registrar & Transfer Agent to the Fund-

ISC Location	Existing Address	New Address	Effective date
Asansol	KFintech Pvt. Ltd., 114/71, G. T. Road, Bhanga Panchil, Near Nokia Care - Asansol - 713 303	KFintech Pvt. Ltd., 112/N, G. T. Road, Bhanga Pachil, G. T Road, Asansol - 713 303, Paschim Bardhaman, West Bengal. Contact no.: 0341-2220077	December 31, 2019
Bhilai	KFintech Pvt. Ltd., Shop No -1, 1st Floor, Plot No -1, Commercial Complex Nehru Nagar (East), Bhilai - 490 020	KFintech Pvt. Ltd., Office No.2, 1st Floor, Plot No. 9/6, Nehru Nagar [East], Bhilai, Durg - 490 020, Chhattisgarh. Contact no.: 0788-2289499/2295332	January 1, 2020
Shimla	KFintech Pvt. Ltd., Triveni Building, By Pas Chowkkhallini, Shimla - 171 002	KFintech Pvt. Ltd., 1 st Floor, Hills View Complex, Near Tara Hall, Shimla - 171 001, Himachal Pradesh Contact no.: 7518801849	January 1, 2020
Karimnagar	KFintech Pvt. Ltd., D.No: 2-10-1298, 2 nd Floor, Rathnam Arcade Jyothi Nagar, Karimnagar - 505 001	KFintech Pvt. Ltd., 2 nd Shetter, HNo. 7-2-607, Sri Matha Complex, Mankammathota, Karim Nagar, Telangana - 505 001 Contact no.: 0878-2244773	January 1, 2020
Haldwani	KFintech Pvt. Ltd., Above Kapilaz Sweet House Opp. LIC Building , Pilikothi, Kaladhungi Road, Haldwani - 263 139	KFintech Pvt. Ltd., Shop No. 5, KMVN Shoping Complex, Haldwani - 263 139, Uttarakhand. Contact no.: 7518801819	January 6, 2020
Gonda	KFintech Pvt. Ltd., Shri Market Sahabgunj Station Road, Gonda - 271 001	KFintech Pvt. Ltd., House No. 782, Shiv Sadan, ITI Road, Near Raghukul Vidya Peeth, Civil Lines, Gonda - 271 001, Uttar Pradesh. Contact no.: 7518801815	January 6, 2020
Gaya	KFintech Pvt. Ltd., 54 Lal Kothi Compound, Shree Krishna Road, 2 nd Floor, North Side, Near Royal Surya Hotel, Gaya - 823 001	KFintech Pvt. Ltd., Hotel Skylark, Swaraipuri Road, Gaya - 823 001, Bihar. Contact no.: 0631-2220065	January 6, 2020
Jamnagar	KFintech Pvt. Ltd., 136-137-138 Madhav Palaza Opp. SBI Bank Nr. Lal Bunglow Jamnagar - 361 001	KFintech Pvt. Ltd., 1st Floor Madahv Plazza, Opp. SBI Bank, Nr. LAL Bunglow Jamnagar, Gujarat, Contact no.: 0288 3065810/0288-2558887	January 6, 2020
Ahmedabad	KFintech Pvt. Ltd., 201/202 Shail Complex Opp. Madhusudan House, B/H Girish Cold Drink Off C. G. Road, Navrangpura, Ahmedabad - 380 006	KFintech Pvt. Ltd., Office No. 401, on 4th Floor, ABC-I, Off. C.G. Road, Ahmedabad - 380 009. Contact no.: 9081903021/9081903022	January 15, 2020
Bangalore	KFintech Pvt. Ltd., No-59, Skanda, Puttanna Road Basavangudi, Bangalore - 560 004	KFintech Pvt. Ltd., Old No: 35, New No-59, 1 st Floor Kamala Nivas, Puttanna Road Basavangudi, Bangalore - 560 004. Contact no.: 080-26602852/080-26609625	January 16, 2020
Jamshedpur	KFintech Pvt. Ltd., 2 nd Floor, R R Squaresb Shop Area, Near Reliance Foot Print & Hotel- BS Park Plazamain Road, Bistupur, Jamshedpur - 831 001	KFintech Pvt. Ltd., Madhukunj, 3 rd Floor, No. 1 Q Road, Sakchi, Bistupur, East Singhbhum, Jamshedpur - 831 001, Jharkhand. Contact no.: 0657-6655003/6655004/6655005/ 6655006/6655007	January 31, 2020
Siliguri	KFintech Pvt. Ltd., Nanak Complex Sevoke Road - Siliguri - 734 001	KFintech Pvt. Ltd., 2 nd Floor, Nanak Complex, Sevoke Road, Siliguri - 734 001. Contact no.: 0353-2522579	January 31, 2020
Ludhiana	KFintech Pvt. Ltd.,	KFintech Pvt. Ltd.,	February 3, 2020

Ludhiana - 141 001 Contact no.: 0161-4648747 All other terms and conditions of the SAI/SIDs & KIMs read with other addendum remain unchanged.

SCO - 136 1st Floor, Above Airtel

amended from time to time.

Place: Mumbai

Showroom, Feroze Gandhi Market,

This Notice-cum-Addendum forms an integral part of the SAI/SIDs & KIMs of the respective Schemes of the Fund (as applicable) and as

2nd Floor, SCO 122, Above HDFC Mutual fund,

Feroz Gandhi Market, Ludhiana - 141 001.

For BOI AXA Investment Managers Private Limited (Investment Manager for BOI AXA Mutual Fund)

Authorised Signatory

Date: December 31, 2019 Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

financialexp.epapr.in

जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न

मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना, काँग्रेसकडून जिल्ह्याला स्थान नाही

प्रतिनिधी, पिंपरी

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात पुणे शिवसेना आणि जिल्ह्याला काँग्रेसकडून स्थान मिळाले नाही. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरी भागाऐवजी ग्रामीण भागाला मोठे प्रतिनिधित्व दिले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यांच्या राजकारणावर पकड कायम तेवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न असल्याचे यानिमित्ताने दिसून आले आहे

जिल्ह्यातून शिवसेनेचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. त्यामळे विधान परिषदेवर असणाऱ्या नीलम गोन्हे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का, अशी उत्सुकता होती. मात्र, विधानसभेत निवडून येणाऱ्यांना प्राधान्य देणाऱ्या शिवसेनेने पुण्यातून कोणाही संधी दिली नाही.

काँग्रेसचे संजय जगताप (परंदर) आणि संग्राम थोपटे (भोर-वेल्हा) हे दोनच आमदार जिल्ह्यातून निवडून आले. जगताप यांनी माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना पराभूत केल्याने त्यांचा तसेच सलग तिसऱ्यांदा निवडन

थोपटे आल्याबद्दल यांचा मंत्रीपदासाठी विचार होईल, असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत होता. प्रत्यक्षात, दोघांनाही संधी मिळाली नाही. त्यामुळे जगताप मप्रशंक नागज द्याले तर शोपने समर्थकांनीही मंगळवारी पुण्यातील काँग्रेस भवनात तोडफोड करत अत्यंत आक्रमक पद्धतीने प्रशास्या विरोधात नाराजी व्यक्त केली.

राष्ट्रवादीने अपेक्षेप्रमाणे अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली. राज्यमंत्रिपदाच्या तिसऱ्या जागेसाठी

स्पर्धा होती. दत्ता भरणे (इंदापर). सुनील शेळके (मावळ) ऑ अण्णा बनसोड़े (पिंपरी) यांच्यापैकी एकाची निवड करताना पवारांनी भरणे . यांच्या पारड्यात माप टाकले.

आगामी पालिका निवडणकांच्या पार्श्वभूमीवर आपला विचार होईल, पुणे आणि पिंपरीतील आमदारांना बाटन होते. मात्र बारामती लोकसभेचे राजकीय आणि जातीय समीकरण लक्षात घेऊन दोन वेळा हर्षवर्धन पाटील यांना पराभत करणाऱ्या भरणे यांच्या नावावर शिकामोर्तब करण्यात आले.

सर्पोद्यानातील दुर्मीळ साप चोरीप्रकरणात निवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी जबाबदार

प्रतिनिधी, पिंपरी

पिंपरी पालिकेच्या सर्पोद्यानातील दुर्मीळ प्रजातींच्या सापांच्या चोरीप्रकरणात नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीने निवृत्त पश्वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश गोरे यांना जबाबदार धरले आहे त्याचा आधार घेत कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवन आयक्त श्रावण

आयुक्तांकडून दंडात्मक कारवाई

हर्डीकर यांनी डॉ. गोरे यांना ५०० रुपये दंड ठोठावण्याची कारवाई

आकुर्डी-संभाजीनगर येथील बहिणाजार्ड ਜੀਬਹੀ प्राणिसंग्रहालयातून दुर्मीळ जातीच्या २० ते २५ सापांची चोरी झाल्याचे प्रकरण दोन वर्षापवीं फारच गाजले

सापांच्या मृत्यूसह इतर तक्रारींसदर्भात चौकशी करण्यासाठी आयुक्तांनी द्विसदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने दिलेल्या अहवालात डॉ. गोरे यांना अंशत दोषी धरण्यात आले आहे. तत्कालीन विभागप्रमुखांनीही डॉ. गोरे यांच्याविरूद्ध प्रशासकीय

कार्यवाही करण्याची शिफारस केली होती. आपला बचाव करताना डॉ. गोरे यांनी, प्रतिकूल परिस्थिती, अपुरे मनुष्यबळ आणि अपुरा तांत्रिक कर्मचारी वर्ग अशी कारणे दिली होती. कामकाजात हलगर्जीपणा करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून आयुक्तांनी मंगळवारी डॉ. गोरे यांच्यावर ५०० रुपये दंडाची कारवाई केली.

सामिष खवय्यांकडून मटण, मासळीला मागणी शहरातील कसबा पेठ, भवानी

झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले.

याबाबत पुणे शहर मटण विकेता

संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर कांबळे

म्हणाले गेल्या काही दिवसांपासन

बाजारात मटणाच्या दरात टप्याटप्याने

वाढ होत आहे. मंगळवारी मटणाचा

प्रतिकिलोचा दर ५८० ते ६०० रुपये

असा होता. बाजारात बकऱ्यांचा

तुटवडा जाणवत आहे. परराज्यातील

बाजारपेठेतून बक ऱ्यांची खरेदी

केल्याने बाजारात मटणाच्या दरात

घरगुती ग्राहक तसेच हॉटेल

विक्रेत्यांकडन मटणाला चांगली

मागणी राहिली. पुणे शहरातील

वेगवेगळ्या भागात महापालिकेच्या

मालकीची १४ मटण मार्केट आहेत.

खडकी तसेच पुणे कॅन्टो-मेंट बोर्डाची

दोन मटण मार्केट आहेत. खरेदीसाठी

दुपारनंतर गर्दी झाली होती,असे

शीतल ॲग्रोचे रुपेश परदेशी

म्हणाले, पुणे जिल्ह्यातील नगर,

सोलापूर रस्ता तसेच भोर, पुरंदर

तालक्यात खासगी कोंबडी पालन

, कांबळे यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील

व्यापाऱ्यांनी

वाढ झाली आहे.

प्रतिनिधी, पुणे

हजारो किलो मटण मासळी तसेच चिकनवर ताव मारून सामिष खवय्यांकडून सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. नववर्षाच्या निमित्ताने मटण, मासळी आणि चिकनच्या मागणीत मंगळवारी वाढ झाली मटणाचे प्रतिकिलोचे दर ५८० ते ६०० रुपयांपर्यंत पोहचल्याने सामिष . खवय्यांचा हिरमोड झाला, तरी मटणाला मागणी चांगली होती.

सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मंगळवारी सामिष खाद्यपदार्थ तयार करण्याचा बेत आखला होता. अनेकांनी हॉटेलमध्ये जाऊन सहकुटुंब तसेच मित्र मंडळीबरोबर सामिष खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याचा बेत आखला होता. घरगुती ग्राहकांनी सकाळीच मटण मासळी तसेच चिकनची खरेदी केली त्यामुळे शहरातील मटण, मासळी बाजारात मंगळवारी सकाळपासून गर्दी झाली होती. गणेश पेठेतील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळी खाडीतील मासळी नदीतील मासळी तसेच आंध्र प्रदेशातन रह, कतला सीलन या मासळीची आवेंक झाली मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर मासळीच्या मागणीत वाढ झाल्याने दरात पाच ते दहा टक्क्यांनी वाढ व्यावसायिकांचे आहेत

पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ फर्ग्यसन रस्त्यावरील वीर चापेकर मार्के ट, कर्वे रस्त्यावरील मटण मार्केट तसेच लष्कर भागातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट परिसरात मटण, चिकन खरेदीसाठी गर्दी झेन्सार टेक्नॉलॉजीज् लिमिटेड

सी.आय.एन.: एल७२२००पीएन१९६३पीएलसी०१२६२१ नोंदणीकृत कार्यालय: झेन्सार नॉलेज पार्क, प्लॉट#४, एमआयडीसी खराडी, नगर रोड जवळ, पुणे ४११०१४, महाराष्ट्र, भारत दुरध्वनी क्र.: +९१ २० ६६०७ ४००० । फॅक्स क्र.: +९१ २० ६६०५ ७८८८ ई-मेल: investor@zensar.com | संकेतस्थळ: www.zensar.com

नोटीस

बी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲंड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ मधील रेम्युलेशन ४७(१) अनुसार नोटीस देण्यात येते की, कंपनीच्या संचालक मंडळाची बेठक दि. २३ जानेवारी, २०२० रोजी मुंबई येथे, अन्य विषयांबरोस्च कंपनीच्या दि. ३१ डिसेंबर २०१९ रोजी समाप्त झालेल्या तिमाही आणि नऊमाहीच्य अलेखापरिक्षित आर्थिक परिणामांचा विचार करुन त्यास मान्यता देणे आणि आर्थिक वर्ष २०१९–२० करिता हंगामी लामांश देण्याच्या प्रस्तावावर विचार करण्यासाठी भायोजित करण्यात आली आहे

त्रसेच, अन्यथा कळविल्याशिवाय, सेबी (प्रोहिबिशन ऑफ इनसायडर ट्रेडींग) रेम्युलंशन्स् २०१५ आणि कंपनीच्या आधारभूत कोडनुसार, कंपनीच्या सिक्युरीटीजुमध्ये उलाढाल करण्यासाठीची ट्रेडींग विंडो, दिनांक १ जानेवारी, २०२० ग्रासन संचालक मंडळाच्या बैठकीच्या निकालाच्या घोषणेनंतर. ४८ तासांपर्यंत बंद

सदर नोटीस कंपनीची वेबसाईंट www.zensar.com आणि त्याचप्रमाणे स्टॉक क्सचेंजेस्च्या वेबसाईट www.bseindia.com आणि www.nseindia.com वर पाहणगणनी जयलका आहे

पणे शहर. जिल्हा तसेच पिंपरी-चिंचवड शहर परिसरात हजार किलो

चिकनची विकी झाली प्रतिकिलो

चिकनचा दर १५० रुपये राहिला.



















